

JAYANT AGRO-ORGANICS LIMITED

MANUFACTURERS & EXPORTERS OF CASTOR OIL & ITS PRODUCTS
CIN. L24100MH1992PLC066691



REGD. OFFICE : 701, TOWER 'A' PENINSULA BUSINESS PARK, SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL (W), MUMBAI 400 013 INDIA.
TEL: +91 22 40271300 FAX: +91 22 40271399 Email: info@jayantagro.com Web: www.jayantagro.com

November 10, 2025

Corporate Relations Department
BSE Limited
1st Floor, New Trading Wing
Rotunda Building, P J Towers
Dalal Street, Fort
Mumbai 400 001
Fax Nos : 22723121 / 22722041
Code No. 524330

The Market Operations Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor
Plot No C/1, G Block
Bandra-Kurla Complex
Bandra (E), Mumbai 400 051
Fax Nos : 26598237 / 38
Code :- JAYAGROGN

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Advertisement

Pursuant to Regulation 47 and Regulation 30 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the Newspaper Advertisements of the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and half year ended September 30, 2025 and information related to special window for re-lodgement of transfer requests of physical shares published in Newspapers viz. Business Standard (in English) and Sakal (in Marathi) dated November 10, 2025.

We request you to kindly take the above on record and oblige.


Thanking you,

Yours faithfully,

For Jayant Agro-Organics Limited

Dinesh M. Kapadia
Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above



JAYANT AGRO-ORGANICS LIMITED

Leadership through Innovation

CIN: L24100MH1992PLC066691

Regd. Off: 701, Tower "A", Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013

Email: investors@jayantagro.com, Website: www.jayantagro.com Phone: 022-40271300, Fax: 022-40271399

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

(₹ in Lakhs)				
Sr. No.	Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended
		30.09.2025	30.09.2025	30.09.2024
1	Total income from operations	49,963.05	1,17,398.80	59,838.17
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,263.08	3,457.54	1,821.19
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,263.08	3,457.54	1,821.19
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	921.24	2,557.23	1,329.92
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	474.66	1,797.63	1,205.75
6	Equity Share Capital	1,500.00	1,500.00	1,500.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-
8	Earnings Per Share (for continuing and discontinued operations) (Face Value of Rs. 5/- each)			
	Basic & Diluted:	3.22	8.60	4.57

* Reserve for the year ended as on March 31, 2025 was Rs. 56,186.57 Lakhs.

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

(₹ in Lakhs)				
Sr. No.	Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended
		30.09.2025	30.09.2025	30.09.2024
1	Total income from operations	25,424.59	58,708.72	29,484.61
2	Net Profit before tax	1,632.58	3,793.30	2,076.99
3	Net Profit after tax	1,232.79	2,855.93	1,519.48
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,085.14	2,503.04	1,440.87


Notes:

1. The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and half year ended on September 30, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2025 are available to the investors at websites www.jayantagro.com; www.bseindia.com and www.nseindia.com.

2. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on November 08, 2025.

Place : Mumbai

Date : November 08, 2025



For Jayant Agro-Organics Limited

Sd/-

Abhay V. Udeshi

Chairman

DIN : 00355598

SPECIAL WINDOW FOR RE-LODGE MENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Notice to the shareholders is hereby given that pursuant to SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, to facilitate ease of investing for investors and to secure the rights of investors in the securities which were purchased by them, a special window only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 (extended to March 31, 2021) and rejected /retuned/not attended to due to deficiency in the documents/process or otherwise, has been opened for a period of six months from July 07, 2025 to January 06, 2026.

During this period, the securities that are re-lodged for transfer (including those requests that are pending with the Company/RTA, as on date) shall be issued only in demat mode. Due process shall be followed for such transfer-cum-demat requests.

Eligible shareholders are hereby requested to contact our Registrar and Transfer Agent (RTA) namely MUFG Intime India Pvt. Ltd. (formerly known as Link Intime India Pvt. Ltd.) C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400083. Tel: +91 22 49186000, E-mail: Investor.helpdesk@in.mfpmu.mfg.com for more details.

</